

जलसंपदा विभागातील सहायक अभियंता  
श्रेणी-२ (यांत्रिकी), गट-ब संवर्गाची दिनांक  
०१.०१.२०२३ रोजीची तात्पुरती ज्येष्ठतासूची

महाराष्ट्र शासन  
जलसंपदा विभाग

शासन परिपत्रक क्रमांक: ज्येष्ठता-२०२३/प्र.क्र.६४/आ(स.अ.श्रेणी-२)

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,

मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.

तारीख: १६ मे, २०२३

वाचा :-

- १) सामान्य प्रशासन विभाग, अधिसूचना क्र.एसआरव्ही-२०१६/प्र.क्र.२८१/बारा, दि.२१.०६.२०२१
- २) सामान्य प्रशासन विभाग, शासन परिपत्रक क्र.एसआरव्ही-२०१६/प्र.क्र.२८१/कार्या-१२, दि.१३.०७.२०२१

शासन परिपत्रक :-

जलसंपदा विभागातील सहायक अभियंता श्रेणी-२ (यांत्रिकी), गट-ब संवर्गातील अधिकाऱ्यांची दि.०१.०१.२०२३ रोजीची तात्पुरती ज्येष्ठता सूची तयार करण्यात आली असून, ती या परिपत्रकासोबत "परिशिष्ट - अ" येथे जोडण्यात आली आहे. सदरहू ज्येष्ठतासूची सामान्य प्रशासन विभाग, शासन परिपत्रक क्रमांक : एसआरव्ही-२०१६/प्र.क्र.२८१/१२, दिनांक १३.०७.२०२१ मधील सूचनांनुसार तयार करण्यात आलेली आहे.

२. सदर ज्येष्ठतासूची तयार करताना मुख्यत्वेकरून महाराष्ट्र नागरी सेवा (ज्येष्ठतेचे विनियमन) नियमावली, २०२१ मधील तरतूदींचा अवलंब करण्यात आला आहे.

३. जलसंपदा विभागातील सर्व विभागप्रमुखांना कळविण्यात येते की, त्यांनी प्रस्तुतची ज्येष्ठतासूची सहायक अभियंता श्रेणी-२ (यांत्रिकी) या संवर्गातील सर्व अधिकाऱ्यांच्या (रजेवर / प्रतिनियुक्तीवर असलेल्या अधिकाऱ्यांसह) निदर्शनास आणावी. सहायक अभियंता श्रेणी-२ (यांत्रिकी) या संवर्गातील अधिकाऱ्यांना सदर ज्येष्ठतासूचीबाबत काही हरकती / सूचना असल्यास त्या, हे परिपत्रक निर्गमित झाल्याच्या दिनांकापासून पंधरा दिवसांच्या आत संबंधित विभागप्रमुखांच्या अभिप्रायांसह शासनास सादर कराव्यात. विहित कालावधीत आक्षेप / माहिती प्राप्त न झाल्यास ज्येष्ठतासूचीत नमूद केलेला तपशील बरोबर असल्याचे गृहित धरून अंतिम ज्येष्ठतासूची प्रसिद्ध करण्यात येईल.

सदर शासन परिपत्रक व ज्येष्ठता सूची महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेतांक २०२३०५१६१५४२३३६८२७ असा आहे. तसेच सदरचे शासन परिपत्रक जलसंपदा विभागाच्या [wrd.maharashtra.gov.in](http://wrd.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर देखील उपलब्ध करण्यात आले आहे. संबंधितांनी तेथून त्याची प्रत प्राप्त करून घेऊन आवश्यक ती कार्यवाही तात्काळ करावी. सदर परिपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

सोबत :- परिशिष्ट-अ

(अनिल देवकाते)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

- १) अपर मुख्य सचिव (जलसंपदा), जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई यांचे स्वीय सहायक.
- २) सचिव (लाक्षेवि)/सचिव (प्रकल्प समन्वय), जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई यांचे स्वीय सहायक.
- ३) मुख्य अभियंता (यांत्रिकी), जलसंपदा विभाग, नाशिक.
- ४) सर्व अधीक्षक अभियंता (यांत्रिकी), जलसंपदा विभाग, नाशिक.
- ५) उपसचिव (प्रशा), जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई.
- ६) कक्ष अधिकारी /आ(वर्ग-२), जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई.
- ७) संग्रहार्थ/कार्यासन आ(स.अ.श्रेणी-२).

परिशिष्ट-अ

जलसंपदा विभाग शासन परिपत्रक क्रमांक:ज्येष्ठता २०२३/प्र.क्र. ६४/आ(सअश्रेणी-२), तारीख १६ मे, २०२३ चे सहपत्र

संवर्गाचे नाव - सहायक अभियंता (यांत्रिकी) श्रेणी-२

वेतनश्रेणी - एस १६ (रूपये ४४९००-१४२४००)

दिनांक ०१ जानेवारी, २०२३ रोजीची तात्पुरती ज्येष्ठतासूची (दिनांक ०१.०१.२०२२ ते ३१.१२.२०२२)

अ.क्र.	जेष्ठता क्रमांक	अधिका-याचे संपूर्ण नाव	जात प्रवर्ग	नियुक्तीचा प्रवर्ग	जन्मदिनांक	स.अ.श्रे-२ पदावरील रुजू दिनांक	नियुक्तीचा मार्ग	गुणवत्ता क्र./ परीक्षेचे वर्ष	ज्येष्ठता / मानीव दिनांक	सेवानिवृत्तीचा दिनांक	शैक्षणिक अर्हता	परिवीक्षाधीन कालावधी समाप्ती आदेश क्रमांक	परिवीक्षाधीन कालावधी समाप्ती आदेश दिनांक	अभिप्राय
१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११	१२	१३	१४	१५
१	१	श्री. सुशांत शामकांत सोनवणे	इ.मा.व.	खुला	०५-०६-१९९१	१७-०२-१६	सरळसेवा	३९/२०१४	२७-०१-२०१६	३०-०६-४९	बी.ई.(यां.)	३६६/२०१८	१६-०३-१९	पदोन्नत दि.२०/०५/२०२२
२	२	श्री. प्रसाद तानाजी गायकवाड	खुला	खुला	०६-०२-१९९१	१६-०२-१६	सरळसेवा	४१/२०१४	२७-०१-२०१६	२८-०२-४९	बी.ई.(यां.)	३०८/२०१९	१५-०३-१९	पदोन्नत दि.२०/०५/२०२२
३	३	श्री. महेश दत्तात्रय शिरसाठ	खुला	खुला	०३-१२-१९८८	०१-०२-१६	सरळसेवा	४३/२०१४	२७-०१-२०१६	३१-१२-४६	बी.ई.(यां.)	१३१/२०१९	०५-०९-१९	पदोन्नत दि.२०/०५/२०२२
४	४	श्री. सागर शरद पाटील	इ.मा.व.	इ.मा.व.	२०-०२-१९९१	१८-०२-१६	सरळसेवा	४४/२०१४	२७-०१-२०१६	२८-०२-४९	बी.ई.(यां.)	३६३/२०१८	२२-०४-१९	पदोन्नत दि.२०/०५/२०२२
५	५	श्री. श्रीनिवास ज्ञानोबा मात्रे	भ.ज.क.	भ.ज.क.	१९-१२-१९९१	०१-०२-१६	सरळसेवा	४५/२०१४	२७-०१-२०१६	३१-१२-४९	बी.टेक(यां)	३१०/२०१८	२१-०६-१९	पदोन्नत दि.२०/०५/२०२२
६	६	श्री. अमोल नंदकुमार सातपुते	इ.मा.व.	इ.मा.व.	३१-१२-१९८९	०५-०२-१६	सरळसेवा	४६/२०१४	२७-०१-२०१६	३१-१२-४७	बी.ई.(यां.)	१५६/२०१९	१०-१०-१९	
७	७	श्री. मनोज रमेश कापडनीस	इ.मा.व.	इ.मा.व.	०५-०९-१९८८	०८-०२-१६	सरळसेवा	४७/२०१४	२७-०१-२०१६	३०-०९-४६	बी.ई.(यां.)	१५६/२०१९	१०-१०-१९	
८	८	श्री. दत्तात्रय भानुदास बुरुंगले	भ.ज.(क)	भ.ज.(क)	११-०४-१९९१	०१-०२-१६	सरळसेवा	५१/२०१४	२७-०१-२०१६	३०-०४-४९	बी.ई.(यां.)	२६२/२०१८	२६-०४-१९	
९	९	श्री. अविनाश भारतराव शिनगारे	इ.मा.व.	इ.मा.व.	१६-०२-१९९१	१७-०२-१६	सरळसेवा	५२/२०१४	२७-०१-२०१६	३१-१२-४९	बी.ई.(यां.)	४६/२०१९	०६-०५-१९	
१०	१०	श्री. मनोज साहेबराव हजारे	अ.जा.	अ.जा.	०५-०५-१९८०	१६-०२-१६	सरळसेवा	५३/२०१४	२७-०१-२०१६	३१-०५-३८	बी.ई.(यां) एम.एम.एस. ( मार्केटिंग)	३०९/२०१८	१६-०४-१९	
११	११	श्री. दिपक शिवराम बोडखे	इ.मा.व.	इ.मा.व.	२८-०६-१९९०	१८-०२-१६	सरळसेवा	५५/२०१४	२७-०१-२०१६	३०-०६-४८	बी.ई.(यां.)	१२७/२०१९	०७-०९-१९	
१२	१२	श्री. रविप्रसाद दिनकर रत्नपारखी	इ.मा.व.	इ.मा.व.	१३-०६-१९८४	०१-०२-१६	सरळसेवा	५७/२०१४	२७-०१-२०१६	३०-०६-४२	बी.ई.(यां.)	३०८/२०१८	१२-०१-२१	
१३	१३	श्री.सिध्दांत शिवाजी साठे	अ.जा.	अ.जा.	१८-०२-१९९२	१५-०२-१६	सरळसेवा	५९/२०१४	२७-०१-२०१६	२८-०२-५०	बी.ई.(यां.)	१३४/२०१९	१८-०७-१९	
१४	१४	श्री. निलेश मल्हारी घोलप	भ.ज.(क)	भ.ज.(क)	२३-०१-१९८९	२८-०१-१६	सरळसेवा	६१/२०१४	२७-०१-२०१६	३१-०१-४७	बी.ई.(यां.)	१५६/२०१९	१०-१०-१९	
१५	१५	श्री.भुषण वासुदेवराव काकडे	अ.जा.	अ.जा.	०२-०६-१९९१	१६-०२-१६	सरळसेवा	६३/२०१४	२७-०१-२०१६	३०-०६-४९	बी.ई.(यां.)	३०५/२०१८	२६-०४-१९	
१६	१६	श्री. योगेश भास्करराव देसले	इ.मा.व.	इ.मा.व.	०९-०४-१९८८	०१-०२-१६	सरळसेवा	६५/२०१४	२७-०१-२०१६	३०-०४-४६	बी.ई.(यां.)	७२/२०१९	२६-०८-१९	
१७	१७	श्री.भास्कर पांडुरंग दामधर	इ.मा.व.	इ.मा.व.	२१-०६-१९९१	०२-०२-१६	सरळसेवा	६६/२०१४	२७-०१-२०१६	३०-०६-४९	बी.ई.(यां.)	१९४/२०१९	२६-०८-१९	
१८	१८	श्री. पंकज शंकरराव ठाकरे	इ.मा.व.	इ.मा.व.	१५-०९-१९८७	१५-०२-१६	सरळसेवा	६८/२०१४	२७-०१-२०१६	३०-०९-४५	बी.ई.(यां.)	२३९/२०१८	१५-०३-१९	
१९	१९	श्री. थॉमस शंकर मेश्राम	अ.जा.	अ.जा.	११-०२-१९९२	०८-०२-१६	सरळसेवा	६९/२०१४	२७-०१-२०१६	२८-०२-५०	एम.टेक.	२३९/२०१८	१५-०३-१९	
२०	२०	श्री. हर्षद दिगंबर ठाकरे	इ.मा.व.	इ.मा.व.	१६-०६-१९८६	१६-०२-१६	सरळसेवा	७०/२०१४	२७-०१-२०१६	३०-०६-४४	एम.टेक.	१५६/२०१९	१०-१०-१९	
२१	२१	श्री. मनोज साधु कौले	इ.मा.व.	इ.मा.व.	०१-०६-१९९१	०१-०२-१६	सरळसेवा	७१/२०१४	२७-०१-२०१६	३१-०५-४९	एम.ई.	१३३/२०१९	२४-०६-१९	
२२	२२	श्री. शैलेश दिवानजी पारधी	इ.मा.व.	इ.मा.व.	०१-०४-१९८७	१६-०२-१६	सरळसेवा	७२/२०१४	२७-०१-२०१६	३१-०३-४५	बी.ई.(यां.)	३०५/२०१८	२६-०४-१९	
२३	२३	श्री. प्रमोद चरणदास रामटेके	अ.जा.	अ.जा.	२८-०३-१९८५	२०-०२-१६	सरळसेवा	७५/२०१४	२७-०१-२०१६	३१-०३-४३	एम.टेक (यां.)	३०४/२०१८	१६-०३-१९	
२४	२४	श्री. विशाल बाजीराव वानखेडे	अ.जा.	अ.जा.	२१-११-१९८७	१०-०२-१६	सरळसेवा	७६/२०१४	२७-०१-२०१६	३०-११-४५	बी.ई.(यां.)	२५५/२०१९	१३-०२-२०	
२५	२५	श्री. गिरीश बबनराव आगवणे	अ.जा.	अ.जा.	१६-११-१९९०	३०-०१-१६	सरळसेवा	७७/२०१४	२७-०१-२०१६	३०-११-४८	एम.टेक. (यां.)	४६/२०१९	०६-०५-१९	
२६	२६	श्री. मोहन शंकर अंबाळकर	अ.जा.	अ.जा.	१९-१०-१९८७	११-०२-१६	सरळसेवा	७८/२०१४	२७-०१-२०१६	३१-१०-४५	बी.ई.(यां.)	३०७/२०१८	१०-०६-१९	
२७	२७	श्री.सचिन कमलाकर बावनगडे	अ.जा.	अ.जा.	१०-०७-१९९१	०१-०२-१६	सरळसेवा	७९/२०१४	२७-०१-२०१६	३१-०७-४९	बी.ई.(यां.)	१४०/२०१९	२०-०६-१९	
२८	२८	श्री. रविंद्र अशोक कांबळे	भ.ज.ब.	भ.ज.ब.	१३-०१-१९९१	१६-०२-१६	सरळसेवा	८१/२०१४	२७-०१-२०१६	३१-०१-४९	बी.ई.(यां.)	३०९/२०१८	१६-०४-१९	

अ.क्र.	जेष्ठता क्रमांक	अधिका-याचे संपूर्ण नाव	जात प्रवर्ग	नियुक्तीचा प्रवर्ग	जन्मदिनांक	स.अ.श्रे-२ पदावरील रुजू दिनांक	नियुक्तीचा मार्ग	गुणवत्ता क्र./परीक्षेचे वर्ष	ज्येष्ठता / मानीव दिनांक	सेवानिवृत्तीचा दिनांक	शैक्षणिक अर्हता	परिवीक्षाधीन कालावधी समाप्ती आदेश क्रमांक	परिवीक्षाधीन कालावधी समाप्ती आदेश दिनांक	अभिप्राय
२९	२९	श्री. भगवानसाय सखाराम वर्मा	अ.ज.	अ.ज.	१२-०७-१९८७	२०-०२-१६	सरळसेवा	८४/२०१४	२७-०१-२०१६	३१-०७-४५	बी.टेक.(यां.)	३०७/२०१८	१०-०६-१९	
३०	३०	श्री. अनिल अशोक महाले	इ.मा.व.	इ.मा.व.	२१-०१-१९९१	०१-०२-१६	सरळसेवा	८९/२०१४	२७-०१-२०१६	३१-०१-४९	बी.ई.(यां.)	३१०/२०१८	२१-०६-१९	
३१	३१	श्री. सुनिल अरुण खांडवी	अ.ज.	अ.ज.	२३-०८-१९८९	०२-०२-१६	सरळसेवा	९२/२०१४	२७-०१-२०१६	३१-०८-४७	बी.ई.(यां.)	१३५/२०१९	२८-०८-२०	
३२	३२	श्री. नितीन बळवंत गावीत	अ.ज.	अ.ज.	१८-०७-१९९२	०४-०२-२०१६	सरळसेवा	९३/२०१४	२७-०१-२०१६	३१-०७-५०	बी.टेक	१४१/२०१९	०८-०८-१९	
३३	३३	श्री. आप्पासाहेब बाळासाहेब मांजरे	खुला	खुला (दिव्यांग)	१७-०७-१९९०	२८-०१-१६	सरळसेवा	९४/२०१४	२७-०१-२०१६	३१-०७-४८	बी.टेक.(यां)	२५५/२०१९	१३-०२-२०	
३४	३४	श्री. गोरखनाथ दामु बो-हाडे	अ.ज.	अ.ज.	३०-०९-१९९१	०८-०२-१६	सरळसेवा	९६/२०१४	२७-०१-२०१६	३०-०९-४९	बी.टेक.(यां)	२५५/२०१९	१३-०२-२०	
३५	३५	श्रीमती निशा राजाराम पाटील	खुला	खुला (महिला)	०९-०९-१९९१	०३-०२-१६	सरळसेवा	९८/२०१४	२७-०१-२०१६	३०-०९-४९	एम.ई.(यां.)	२७६/२०१९	२१-०१-२०	
३६	३६	श्रीमती मदुरा विजय बनोदे	इ.मा.व.	इ.मा.व. (महिला)	२१-०१-१९९२	०५-०२-१६	सरळसेवा	१००/२०१४	२७-०१-२०१६	३१-०१-५०	बी.ई.(यां.)	४२/२०२०	२७-११-२०	
३७	३७	श्री. श्रीकांत कवडु मडावी	अ.ज.	अ.ज.	०७-०३-१९९०	१८-०२-१६	सरळसेवा	१०१/२०१४	२७-०१-२०१६	३१-०३-४८	बी.टेक.(यां)	२५५/२०१९	१३-०२-२०	
३८	३८	श्रीमती अपेक्षा कुबेरदार कापसे	खुला	खुला (महिला)	०१-०१-१९९०	०२-०२-१६	सरळसेवा	१०३/२०१४	२७-०१-२०१६	३१-१२-४७	बी.ई.(यां.)	१३२/२०१९	२१-०६-१९	
३९	३९	श्रीमती श्रुती सुदाम बागडे	अ.जा.	अ.जा.	३१-१०-१९९१	१७-०२-१६	सरळसेवा	१०६/२०१४	२७-०१-२०१६	३१-१०-४९	बी.ई.(यां.)	१४२/२०१९	२०-०७-१९	
४०	४०	श्रीमती सायली विठ्ठलराव घाडगे	खुला	खुला (महिला)	१६-०४-१९९२	३०-०१-१६	सरळसेवा	१०७/२०१४	२७-०१-२०१६	३०-०४-५०	बी.ई.(यां.)	१३१/२०१९	०५-०९-१९	
४१	४१	श्रीमती उज्वला लक्ष्मण भिंगुडे	खुला	खुला (महिला)	०१-०६-१९९२	०१-०२-१६	सरळसेवा	१०८/२०१४	२७-०१-२०१६	३१-०५-५०	बी.ई.(यां.)	१४१/२०१९	०८-०८-१९	
४२	४२	श्रीमती कीर्ती आबा सजगाणे	भ.ज(क)	भ.ज.(क) (महिला)	०९-१०-१९८७	०३-०२-१६	सरळसेवा	१०९/२०१४	२७-०१-२०१६	३१-१०-४५	बी.टेक.	१०५/२०१९	०७-०९-१९	
४३	४३	श्रीमती सुप्रिया अशोक भुजबळ	इ.मा.व.	इ.मा.व. (महिला)	१९-०६-१९८९	०६-०२-१६	सरळसेवा	१११/२०१४	२७-०१-२०१६	३०-०६-४७	बी.ई.(यां.)	२५५/२०१९	१३-०२-२०	
४४	४४	श्री.अविनाश मारोती खडके	अ.ज.	अ.ज. महिला ऐवजी	२७-१०-१९८९	२४-०२-१६	सरळसेवा	११२/२०१४	२७-०१-२०१६	३१-१०-४७	बी.ई.(यां.)	१२६/२०१९	२९-०५-१९	
४५	४५	श्रीमती पुजा दिपक पाटील	भ.ज.(क)	भ.ज.(क) महिला	२१-०७-१९९०	१२-०२-१६	सरळसेवा	११४/२०१४	२७-०१-२०१६	३१-०७-४८	बी.ई.(यां.)	१९/२०२१	२३-०२-२१	
४६	४६	श्रीमती चैताली आंनदराव गोरे	इ.मा.व.	इ.मा.व.	१०-०९-१९९१	२७-०१-१६	सरळसेवा	११५/२०१४	२७-०१-२०१६	३०-०९-४९	बी.ई.(यां.)	१३१/२०१९	०५-०९-१९	
४७	४७	श्रीमती शुभांगी कचर सोनवणे	इ.मा.व.	इ.मा.व.	२९-०१-१९९२	११-०२-१६	सरळसेवा	११६/२०१४	२८-०१-२०१६	३१-०१-५०	बी.ई.(यां.)	१४२/२०१९	१३-०८-१९	
४८	४८	श्रीमती भारती अशोक लायडे	अ.जा.	अ.जा. (महिला)	१८-०८-१९९२	१०-०२-१६	सरळसेवा	११७/२०१४	२८-०१-२०१६	३१-०८-५०	बी.टेक.	१९४/२०१९	२६-०८-१९	
४९	४९	श्रीमती शेफाली दयानंद पारधी	इ.मा.व.	इ.मा.व.	१९-१०-१९९१	०८-०२-१६	सरळसेवा	११८/२०१४	२८-०१-२०१६	३१-१०-४९	बी.ई.(यां.)	१३१/२०१९	०५-०९-१९	
५०	५०	श्रीमती शितल दादासाहेब नाईकरे	खुला	खुला (महिला)	१४-०७-१९८७	०१-०२-१६	सरळसेवा	१२०/२०१४	२८-०१-२०१६	३१-०७-४५	बी.ई.(यां.)	१५६/२०१९	०५-०९-१९	

अ.क्र.	जेष्ठता क्रमांक	अधिका-याचे संपूर्ण नाव	जात प्रवर्ग	नियुक्तीचा प्रवर्ग	जन्मदिनांक	स.अ.श्रे-२ पदावरील रुजू दिनांक	नियुक्तीचा मार्ग	गुणवत्ता क्र./ परीक्षेचे वर्ष	ज्येष्ठता / मानीव दिनांक	सेवानिवृत्तीचा दिनांक	शैक्षणिक अर्हता	परिवीक्षाधीन कालावधी समाप्ती आदेश क्रमांक	परिवीक्षाधीन कालावधी समाप्ती आदेश दिनांक	अभिप्राय
५१	५१	श्रीमती राधिका बाळासाहेबलॉडे	खुला	खुला (महिला)	२२-०८-१९८९	०१-०२-१६	सरळसेवा	१२१/२०१४	२८-०१-२०१६	३१-०८-४७	बी.ई.(यां.)	१३०/२०१९	२४-०६-१९	
५२	५२	श्रीमती सुप्रिया सुरेश कोरके	खुला	खुला (महिला)	११-०४-१९९०	१६-०२-१६	सरळसेवा	१२२/२०१४	२८-०१-२०१६	३०-०४-४८	बी.ई.(यां.)	४२/२०२०	२७-११-२०	
५३	५३	श्रीमती दिक्षा महादेव घोरमोडे	इ.मा.व.	इ.मा.व.	२०-०७-१९९२	२९-०१-१६	सरळसेवा	१२३/२०१४	२८-०१-२०१६	३१-०७-५०	बी.ई.(यां.)	१९४/२०१९	२६-०८-१९	
५४	५४	श्री. अजय विश्वनाथ कोल्हे	खुला	खुला (दिव्यांग)	०२-०८-१९७७	०२-०२-१६	सरळसेवा	१२४/२०१४	२८-०१-२०१६	३१-०८-३५	बी.ई.(यां.)	२२४/२०१९	०९-०१-२०	
५५	५५	श्रीमती युगंधरा दिलीप बोडके	खुला	खुला (महिला)	२७-०७-१९९१	०२-०२-१६	सरळसेवा	१२५/२०१४	२८-०१-२०१६	३१-०७-४९	बी.ई.(यां.)	१४२/२०१९	२०-०७-१९	
५६	५६	श्रीमती प्रज्ञा महारुद्र दराडे (श्रीमती प्रज्ञा निखिल साबळे)	भ.ज.(ड)	भ.ज.(ड) (महिला)	३०-०८-१९८९	०१-०२-१६	सरळसेवा	१२६/२०१४	२८-०१-२०१६	३१-०८-४७	बी.ई.(यां.)	१२९/२०१९	२०-०७-१९	
५७	५७	श्रीमती स्नेहल विठ्ठल खंदारे	अ.जा.	अ.जा.	१०-०७-१९९२	२९-०१-१६	सरळसेवा	१२७/२०१४	२८-०१-२०१६	३१-०७-५०	बी.टेक.(यां)	१४२/२०१९	२०-०७-१९	
५८	५८	श्रीमती स्नेहल बाबुराव नरके	खुला	खुला (महिला)	२३-०३-१९८९	२८-०१-१६	सरळसेवा	१२८/२०१४	२८-०१-२०१६	३१-०३-४७	बी.ई.(यां.)	१४१/२०१९	०८-०८-१९	
५९	५९	श्रीमती कृतीका बबनराव लाडे	भ.ज.(ब)	भ.ज.(ब)	२५-०७-१९९१	१५-०२-१६	सरळसेवा	१२९/२०१४	२९-०१-२०१६	३१-०७-४९	बी.ई.(यां.)	१४१/२०१९	०८-०८-१९	
६०	६०	श्रीमती दुर्गा शंकर व्यवहारे	खुला	खुला (महिला)	०७-०९-१९९१	०५-०२-१६	सरळसेवा	१३०/२०१४	२९-०१-२०१६	३०-०९-४९	बी.ई.(यां.)	२२४/२०१९	०९-०१-२०	
६१	६१	श्रीमती दिपाली धोंडिराम पाटील	खुला	खुला (महिला)	०१-०३-१९९२	११-०२-१६	सरळसेवा	१३१/२०१४	२९-०१-२०१६	२८-०२-५०	बी.ई.(यां.)	१३२/२०१९	२१-०६-१९	
६२	६२	श्रीमती रोशना तुकाराम मोटघरे	अ.जा.	अ.जा. (महिला)	०१-०६-१९९१	३०-०१-१६	सरळसेवा	१३३/२०१४	२९-०१-२०१६	३१-०५-४९	बी.ई.(यां.)	१२९/२०१९	२०-०७-१९	
६३	६३	श्रीमती अमृता मुरलीधर कुलकर्णी	खुला	खुला (महिला)	१८-१०-१९८६	११-०२-१६	सरळसेवा	१३४/२०१४	२९-०१-२०१६	३१-१०-४४	एम.ई.(यां.)	४२/२०२०	२७-११-२०	
६४	६४	श्री. अमित किशोरराव झाडे	खुला	खुला (खेळाडू)	३१-१०-१९९०	१५-०२-१६	सरळसेवा	१३५/२०१४	२९-०१-२०१६	३१-१०-४८	बी.ई.(यां.)	३६६/२०१८	१६-०३-१९	
६५	६५	श्रीमती प्राची लक्ष्मण अहिवळे	अ.जा.	अ.जा. (महिला)	०५-०५-१९८८	१०-०२-१६	सरळसेवा	१३६/२०१४	२९-०१-२०१६	३१-०५-४६	बी.ई.(यां.)	४२/२०२०	२७-११-२०	
६६	६६	श्रीमती मनिषा चंद्रकांत धुमाळ	खुला	खुला (महिला)	३१-०१-१९९१	०१-०२-१६	सरळसेवा	१३७/२०१४	२९-०१-२०१६	३१-०१-४९	बी.ई.(यां.)	१३१/२०१९	०५-०९-१९	
६७	६७	श्रीमती निशिगंधा श्रावणराव मगर	खुला	खुला (महिला)	०८-०३-१९९१	११-०२-१६	सरळसेवा	१३८/२०१४	२९-०१-२०१६	३१-०३-४९	बी.ई.(यां.)	१४२/२०१९	२०-०७-१९	
६८	६८	श्रीमती अर्चना एकनाथ चव्हाण	खुला	खुला (महिला)	१५-०७-१९९०	२९-०१-१६	सरळसेवा	१४०/२०१४	२९-०१-२०१६	३१-०७-४८	बी.ई.(यां.)	२७६/२०१९	२१-०१-२०	

अ.क्र.	जेष्ठता क्रमांक	अधिका-याचे संपूर्ण नाव	जात प्रवर्ग	नियुक्तीचा प्रवर्ग	जन्मदिनांक	स.अ.श्रे-२ पदावरील रुजू दिनांक	नियुक्तीचा मार्ग	गुणवत्ता क्र./परीक्षेचे वर्ष	जेष्ठता / मानीव दिनांक	सेवानिवृत्तीचा दिनांक	शैक्षणिक अर्हता	परिवीक्षाधीन कालावधी समाप्ती आदेश क्रमांक	परिवीक्षाधीन कालावधी समाप्ती आदेश दिनांक	अभिप्राय
६९	६९	श्रीमती ज्योत्सना मानसिंग पवार	वि.जा.अ.	वि.जा.अ. (महिला)	०७-०१-१९९१	०४-०२-१६	सरळसेवा	१४६/२०१४	२९-०१-२०१६	३१-०१-४९	बी.ई.(यां.)	१४१/२०१९	०८-०८-१९	
७०	७०	श्रीमती प्रेमा पुंडलीक चौधरी	अ.ज.	अ.ज. (महिला)	०८-१०-१९९१	२९-०१-१६	सरळसेवा	१४७/२०१४	२९-०१-२०१६	३१-१०-४९	बी.टेक.(यां)	२६६/२०१९	२१-०१-२०	
७१	७१	श्री. भूपेंद्र आत्माराम राठोड	वि.जा.अ.	वि.जा.अ.	०६-०९-१९८६	१३-१०-१७	सरळसेवा	८६/२०१४	१३-१०-२०१७	३०-०९-४४	बी.ई.(यां)			

(अनिल देवकाते)  
उप सचिव, महाराष्ट्र शासन